

नवनिर्मित पालघर जिल्हा परिषदेसाठी  
आरोग्य विभागाची पदे निर्माण करणे बाबत

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक आरोग्य विभाग  
शासन निर्णय क्रमांक: पदनि २०१४/प्रक्र-१७६(भाग-२)/आरोग्य ३(अ)  
गो.ते.रुग्णालय संकुल इमारत, ए विंग, १० वा मजला, मंत्रालय,  
मुंबई -४०० ००१.  
तारीख: ३० ऑक्टोबर, २०१४.

**वाचा:-**

१) शासन निर्णय क्रमांक: शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक-प्राफेब ११०८/प्रक्र-१६७/ठाणे/म-१० दिनांक ३१.०७.२०१४

**प्रस्तावना :-** शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र. प्राफेब-११०८ /प्रक्र-१६७/ठाणे /म-१० दिनांक ३१.०७.२०१४ अन्वये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून दिनांक - ०१.०८.२०१४ पासून पालघर, वसई, डहाणू तलासरी, जव्हार, वाडा, मोखाडा आणि विक्रमगड या तालुक्यांचा समावेश करून पालघर जिल्हा निर्माण करण्यात आला आहे. नवनिर्मित पालघर जिल्ह्यांतर्गत जिल्हा परिषदेतील विविध विभागासाठी पदनिर्मिती करण्यासाठीचा एकत्रित प्रस्ताव समन्वयक या नात्याने ग्राम विकास व जलसंधारण विभागाने उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर केला त्यामध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी मंजूर करण्यात आलेल्या पदांच्या धर्तीवर पालघर जिल्हा परिषदेसाठी अधिकारी व कर्मचारी वृंदाची पदे संबंधित मंत्रालय विभागाने नव्याने निर्माण करण्यास उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिली आहे. त्यास अनुसरून नवनिर्मित पालघर जिल्ह्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्गत जिल्हा परिषद स्तरावर पदनिर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय:-**

नवनिर्मित पालघर जिल्ह्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्गत जिल्हा परिषद स्तरावर पुढील प्रमाणे पदनिर्मिती करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. .

अ.क्र	पदनाम	पदनामाची वेतनश्रेणी (रुपये)	पदाची संख्या
१.	जिल्हा आरोग्य अधिकारी	१५६००-३९१००(ग्रे.पे-६६००)	१
२.	अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी	१५६००-३९१००(ग्रे.पे-६६००)	१
३.	जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी	१५६००-३९१००(ग्रे.पे-६६००)	१
४.	सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी	१५६००-३९१००(ग्रे.पे-६६००)	१
५.	वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद पथक	९३००-३४८००(ग्रे.पे-४४००)	१
६.	जिल्हा विस्तार अधिकारी व माध्यम अधिकारी	९३००-३४८००(ग्रे.पे-४४००)	१
७.	वैद्यकीय अधिकारी साथरोग	९३००-३४८००(ग्रे.पे-४६००)	१
८.	सहाय्यक लेखाधिकारी (लेखा)	९३००-३४८००(ग्रे.पे-४३००)	१

अ.क्र	पदनाम	पदनामाची वेतनश्रेणी (रुपये)	पदाची संख्या
९.	कनिष्ठ लेखाधिकारी (लेखा)	९३००-३४८००(ग्रे.पे-४२००)	१
१०.	सार्वजनिक आरोग्य परिचारीका	९३००-३४८००(ग्रे.पे-४३००)	१
११.	सहाय्यक प्रशासकीय अधिकारी	९३००-३४८००(ग्रे.पे-४३००)	१
१२.	कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी	९३००-३४८००(ग्रे.पे-४२००)	२
१३.	विस्तार अधिकारी (सांख्यिकी)	९३००-३४८००(ग्रे.पे-४२००)	१
१४.	सांख्यिकी पर्यवेक्षक	९३००-३४८००(ग्रे.पे-४३००)	१
१५.	सांख्यिकी अन्वेक्षक	५२००-२०२००(ग्रे.पे-२४००)	१
१६.	शितपेटी तंत्रज्ञ	५२००-२०२००(ग्रे.पे-२४००)	१
१७.	औषध निर्माण अधिकारी	५२००-२०२००(ग्रे.पे-३१००)	१
१८.	आरोग्य पर्यवेक्षक	९३००-३४८००(ग्रे.पे-४२००)	२
१९.	आरोग्य सहाय्यक (पु.)	९३००-३४८००(ग्रे.पे-४२००)	५
२०.	आरोग्य सेवक (पु.)	५२००-२०२००(ग्रे.पे-२४००)	३
२१.	वरिष्ठ सहाय्यक (आस्था)	५२००-२०२००(ग्रे.पे-२४००)	४
२२.	वरिष्ठ सहाय्यक (लेखा)	५२००-२०२००(ग्रे.पे-२४००)	१
२३.	कनिष्ठ सहाय्यक (आस्था)	५२००-२०२००(ग्रे.पे-१९००)	९
२४.	कनिष्ठ सहाय्यक (लेखा)	५२००-२०२००(ग्रे.पे-१९००)	१
२५.	वाहन चालक	५२००-२०२००(ग्रे.पे-१९००)	४
२६.	शिपाई	४४७०-७४४०(ग्रे.पे.१३००)	७
	एकूण		५४

२. वर्ग-३ व वर्ग-४ च्या पदांपैकी शक्य तितकी पदे बाह्य स्रोतांद्वारे घेण्याचा विचार करावा असे निर्देश उच्चस्तरीय समितीने दिले आहेत. तथापि जिल्हा प्रशासनाने गट -क व गट-ड या संवर्गातील पदे भरताना बाह्यस्रोतांद्वारे पदे भरता येऊ शकतील किंवा कसे यासंदर्भात शक्यता पडताळून पदभरतीची प्रक्रिया अवलंबावी. चतुर्थश्रेणी कर्मचारी जसे शिपाई, पहारेकरी, नाईक, सफाईगार इत्यादी अशा वेगवेगळ्या संवर्गाऐवजी Multitasking स्वरूपाच्या जबाबदा-या देवून पदभरती करता येऊ शकेल काय याची पडताळणी करूनच पदभरतीची प्रक्रिया अवलंबावी.

३. सदर शासन आदेश वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ३७२/२०१४/व्यय १५ दिनांक २२.०७.२०१४ अन्वये व नविन पदनिर्मिती, व्यपगत पदांचे पुर्नजिवन, पदांचा आढावा इत्यादी प्रस्तावाची तपासणी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक २५.०७.२०१४ व दिनांक ०७.०८.२०१४ रोजी झालेल्या बैठकीत प्रस्तुत पदे निर्माण करण्यास देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. प्रस्तुत प्रकरणी होणारा खर्च हा इतर जिल्हयाप्रमाणे त्या त्या लेखाशीर्षाखाली खर्ची घालण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४१०३०१६२६५९०७१७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( वि.रा.घडेकर )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ३) मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव
- ४) मा.मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव
- ५) मा.राज्यमंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव
- ६) मा.मुख्य सचिव
- ७) मा.प्रधान सचिव (आरोग्य) सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
- ८) मा.प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायत राज्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) जिल्हाधिकारी, पालघर
- १०) संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई.
- ११) अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई
- १२) सहसंचालक, जि.प.स्तर, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई.
- १३) उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे.
- १४) जिल्हा शल्य चिकीत्सक, पालघर
- १५) संचालक, लेखा व कोषागरे, मुंबई.
- १६) जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे / पालघर
- १७) निवड नस्ती